



June 12, 2019

To
The Manager
The Department of Corporate Services
BSE Limited
Floor 25, P. J. Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

To
The Manager
The Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Code: 539450

Scrip Symbol: SHK

Dear Sir/ Madam,

Sub: Postal Ballot - Advertisement


Further to our letter regarding Postal Ballot Notice, please find enclosed the advertisement of Postal Ballot Notice which has been published in Financial Express (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi) today.

We request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For **S H Kelkar and Company Limited**


Deepti Chandratre
Company Secretary & Compliance Officer




Encl: a/a



S H Kelkar And Company Limited
Regd. Office : Devkaran Mansion, 36, Mangaldas Road, Mumbai - 400 002. (INDIA)
Phone : (022) 2206 96 09 & 2201 91 30 / Fax : (022) 2208 12 04
www.keva.co.in
CIN No. L74999MH1955PLC009593

Sensex, Nifty rise for 3rd day

Banking stocks rallied after a report said system-wide non-performing assets stock declined to 9.3% in March 2019, much faster than the RBI's estimate



Globally, investors have heaved a sigh of relief tracking a host of factors like the United States suspending import tariffs on Mexico and China taking measures to boost local spending on infrastructure.

PRESS TRUST OF INDIA Mumbai, June 11

BENCHMARK INDICES SENSEX and Nifty continued their rising streak for a third session in a row on Tuesday, led by gains in banking, metal and energy stocks amid signs of subsiding global trade war concerns.

The BSE gauge Sensex rose 165.94 points, or 0.42%, to close at 39,950.46; while the NSE benchmark Nifty gained 42.90 points, or 0.36%, to settle at 11,965.60.

Banking stocks rallied on positive sentiments after a report said that the system-wide NPA level has declined to 9.3% in March 2019 from 11.5% a year back. Still the broad trajectory of the market remains indecisive and await fresh triggers in this expensive valuation," said Vinod Nair, Head of Research, Geojit Financial Services.

"Newspapers of government stimulus in China boosted Asian and European equities while trade war concerns has also subsided marginally. A further tensions can emerge ahead of the G20 meet this month given the war of words exchanged between China and the US," he added.

On the currency front, the Indian rupee appreciated by 21 paise to 69.44 against the US dollar. Brent crude futures, the global oil benchmark, fell marginally to \$62.24 per barrel.

Broader BSE midcap and smallcap indices outperformed benchmark Sensex. Sectorally, metal, oil and gas and banking indices rose as much as 1.33%.

Top Sensex gainers were Tata Motors, ONGC, Yes Bank, IndusInd Bank and Vedanta - rising up to 2.71%. Other gainers included HCL Tech, ICICI Bank, Tata Steel, SBI, Hero Motocorp, TCS, Bajaj Finance and Reliance.

On the other hand, Sun Pharma, M&M, L&T, Coal India and HUL fell up to 3%. Of the Sensex constituents, 23 stocks ended in the green and 7 in the red.

Rupee recovers 21 paise to close at 69.44



PRESS TRUST OF INDIA Mumbai, June 11

THE INDIAN RUPEE on Tuesday recuperated by 21 paise to 69.44 to the US dollar in line with strong Asian currencies and rally in domestic equities.

The Indian unit opened strong at 69.49 and rose to the day's high of 69.34 at the interbank forex market. During the day, the local unit touched an intra-day low of 69.65 against the US dollar.

The domestic currency finally settled at 69.44, higher by 21 paise from the previous close.

The rupee on Monday had settled at 69.65 to the US dollar. Forex dealers said heavy buying in domestic equities propped up the rupee.

"India's rupee appreciates most in more than a week as rebound in Asian currencies, higher equity markets and stable oil prices supported sentiments," said V K Sharma, Head-PCG & Capital Market Strategy, HDFC securities.

The dollar index, which gauges the greenback's strength against a basket of six currencies, rose 0.02% to 96.78.

Brent crude futures, the global oil benchmark, rose 0.06% to \$62.33 per barrel.

Meanwhile, the 10-year government bond yield was at 7.04% on Tuesday. Foreign institutional investors (FIIs) remained net buyers in the capital markets, putting in ₹95.79 crore on Tuesday, provisional data showed.

The BSE benchmark Sensex on Tuesday settled 165.94 points, or 0.42%, higher at 39,950.46. Similarly, the broader NSE Nifty rose 42.90 points, or 0.36%, to settle at 11,965.60.

Meanwhile, Financial Benchmark India Private (FBIIL) set the reference rate for the rupee/dollar at 69.4598 and for rupee/euro at 78.5544.

MIZORAM UNIVERSITY
(NAAC Accredited Grade 'A' University)
No.MZU/ADMS/2019-20/ Dated the 10th June 2019
ADMISSION NOTICE 2019-20
Online applications are invited for various PG/UG/M.Phil/Ph.D courses under Mizoram University for the Academic Session 2019-2020. Last date of online Application is 10th July 2019, 5:00pm. For details please visit Mizoram University website www.mzu.edu.in Admission Portal.
Sd/-
Prof. LALNUNDANGA Registrar

S H KELKAR AND COMPANY LIMITED
CIN No: L74999MH1955PLC009593
Registered Office: L74999MH1955PLC009593, Mumbai - 400002
Corporate Office: Lal Bahadur Shastri Marg, Mulund (West), Mumbai - 400080
Tel No: +91222164 9163; Fax No: +91222164 9766
Website: www.keva.co.in; Email Id: investors@keva.co.in

NOTICE OF POSTAL BALLOT TO MEMBERS
Notice is hereby given that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules 2014 (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and such other applicable laws and regulations, the approval of Members of S H Kelkar and Company Limited ("the Company") is being sought for the following resolutions by way of postal ballot including e-voting:

Item No.	Resolution	Description
1	Special	To approve increase in limits available for making investments / extending loans and giving guarantees or providing securities in connection with loan(s) to Person(s) / Bodies Corporate(s) under Section 186 of the Companies Act, 2013
2	Ordinary	To approve material related party transactions involving payment of royalty under Regulation 23 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015
3	Special	To approve payment of remuneration to Executive Directors being promoters or members of the promoter group in excess of limits prescribed under Regulation 17(6)(e) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015
4	Special	To approve re-designation of Mr. Ramesh Vaze (DIN:00509751) as Non-Executive Director and Chairman of the Board and to pay him commission

The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice along with explanatory Statement and Postal Ballot Form on Tuesday, June 11, 2019 to all members of the Company, whose names appeared in the Register of Members / Register of Electronic Owners maintained by the Depositories as on Friday, June 07, 2019 through a) electronic mail to the Members whose email IDs are registered with the Depository Participants and b) physical mode, along with a self-addressed postage-prepaid Business Reply Envelope to the Members whose email IDs are not registered. A person who is not a Member as on Friday, June 07, 2019 shall treat this Notice for information purpose only.

The Company has engaged the services of Central Depository Services Limited (CDSL) for the purpose of providing e-voting facility to all its Members. Members are requested to note that the voting through both postal ballot and e-voting shall commence on Wednesday, June 12, 2019 at 9.00 a.m. and end on Friday, July 12, 2019 at 5.00 p.m.

Mr. Ved Prakash (Membership No. 36837/CP. No. 16986), Designated Partner, M/s. S. Anantha & Ved LLP, Company Secretaries, Mumbai or failing him Mr. Sachin Sharma (Membership No. 46900/CP. No. 20423), Designated Partner, M/s. S. Anantha & Ved LLP, Company Secretaries, Mumbai has been appointed as the Scrutinizer for conducting the postal ballot and e-voting process in a fair and transparent manner. Members are requested to note that the duly completed and signed Postal Ballot Forms should reach the Scrutinizer not later than the close of working hours (i.e. on or before 5.00 p.m.) on Friday, July 12, 2019. Votes received from Members after 5.00 p.m. on Friday, July 12, 2019, whether by postal ballot or e-voting, will not be considered as valid.

Any Member who does not receive the Postal Ballot Form may either send an email to investors@keva.co.in or may apply to the Registrar and Share Transfer Agent of the Company and obtain a duplicate Postal Ballot Form. The Postal Ballot Notice and Postal Ballot Form can also be downloaded from the Company's website - www.keva.co.in. The result of voting by postal ballot (along with the Scrutinizer's report) will be declared on Saturday, July 13, 2019 and will be posted on the Company's website - www.keva.co.in and website of CDSL - evotingindia.com, besides communicating the same to the National Stock Exchange of India Limited and BSE Limited.

In case of any queries or grievances with regard to voting by postal ballot or e-voting, Members may contact the undersigned at investors@keva.co.in or write to her at S H Kelkar and Company Limited, Lal Bahadur Shastri Marg, Mulund (West), Mumbai - 400080, Maharashtra, India.

For S H Kelkar and Company Limited
Sd/-
Deepthi Chandrareddy
Company Secretary

June 11, 2019
Mumbai

NOTICE

Mutual Fund

Principal Asset Management Pvt. Ltd.
(Formerly known as Principal Pnb Asset Management Company Private Limited)
(CIN : U25000MH1991PTC064092)
Regd. Off: Exchange Plaza, 'B' Wing, Ground Floor, NSE Building, Gandhi Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. • Toll Free: 1800 425 5600 • Fax: (022) 6772 0512
E-mail: customer@principalindia.com • Visit us at: www.principalindia.com

DECLARATION OF DIVIDEND

NOTICE IS HEREBY GIVEN that, the Trustee to Principal Mutual Fund has approved Monday, June 17, 2019, as the Record Date for the declaration of dividend, subject to the availability of distributable surplus, under the Dividend Option of following Scheme(s)/ Plan(s) of Principal Mutual Fund:

Sr. No.	Name of the Scheme(s) / Plan(s) & Dividend Distribution Frequency	Rate of Dividend per unit (*) (**) (in ₹) (Face Value ₹ 10)	NAV as on June 10, 2019 (₹ Per unit)
1.	Principal Balanced Advantage Fund (An Open-ended dynamic asset allocation Fund)		
	(i) Regular Plan (Monthly)	0.1093	13.83
	(ii) Direct Plan (Monthly)	0.1220	15.44
2.	Principal Hybrid Equity Fund (An Open-ended hybrid scheme investing predominantly in equity and equity related instruments)		
	(i) Regular Plan (Monthly)	0.2494	24.94
	(ii) Direct Plan (Monthly)	0.0400	29.91
3.	Principal Arbitrage Fund (An Open-ended scheme investing in arbitrage opportunities)		
	(i) Regular Plan (Monthly)	0.0625	10.0821
	(ii) Direct Plan (Monthly)	0.0633	10.2170
4.	Principal Equity Savings Fund (An open ended scheme investing in equity, arbitrage and debt)		
	(i) Regular Plan (Quarterly)	0.3456	12.8756
	(ii) Regular Plan (Half - Yearly)	0.51	12.3999
	(iii) Direct Plan (Half - Yearly)	0.67	12.3731
5.	Principal Focused Multicap Fund (An open ended equity scheme investing in maximum 30 Multi cap stocks)		
	(i) Regular Plan (Half - Yearly)	1.90	27.88
	(ii) Direct Plan (Half - Yearly)	2.31	29.05
6.	Principal Dividend Yield Fund (An open ended equity scheme predominantly investing in dividend yielding stocks)		
	(i) Regular Plan (Half - Yearly)	0.47	23.21
	(ii) Direct Plan (Half - Yearly)	0.57	31.50

* Considering the volatile nature of markets, Trustee reserves the right to restrict the quantum of dividend up to, the per unit distributable surplus available on the Record Date.
** As required by the amount of applicable statutory levy.
* As per the Dividend Policy, in case the Record Date falls on a non-business day, the immediately preceding business day shall be deemed to be the Record Date.

Pursuant to the payment of dividend, the NAV under Dividend Option of the aforesaid scheme(s)/Plan(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

All the unitholders under the Dividend Option of the above mentioned Scheme(s)/Plan(s) whose name appears on the Register of Unitholders of our Registrar & Transfer Agents, Karvy Fintech Private Limited, as on the Record Date shall be eligible to receive the dividend.

For further information/assistance, do visit us at www.principalindia.com or e-mail us at customer@principalindia.com or call on our Toll Free: 1800 425 5600.

For Principal Asset Management Pvt. Ltd.
(Formerly known as Principal Pnb Asset Management Company Private Limited)
Place : Mumbai
Date : June 11, 2019
Sd/-
Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Edelweiss MUTUAL FUND
Ideas create, values protect

801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098

NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF THE DESIGNATED SCHEMES OF EDELWEISS MUTUAL FUND

Introduction of a new facility under the Systematic Investment Plan of various Schemes of Edelweiss Mutual Fund viz. Retirement Plan:

Under the existing provisions of the 'Systematic Investment Plan' offered under the SID of various Schemes of Edelweiss Mutual Fund ("the Fund"), investors/unit holders are being offered an additional Facility viz. Retirement Plan with effect from June 20, 2019 ("Effective Date").

The Retirement Plan is a life cycle based systematic investment plan which will enable investors/unit holders to plan their retirement by allocating their investments in select open ended debt and equity Schemes of the fund by investing through Systematic Investment Plan. As per its features, the Retirement Plan will gradually shift the investment portfolio towards lower risk investments, based on age and life stage of the investor, as he/she approaches retirement.

Terms and condition of the Retirement Plan ("the Facility") is as follows:

- Eligible Scheme:** All open-ended schemes of Edelweiss Mutual Fund which are open for subscription except Edelweiss Long Term Equity Fund (Tax Savings), Edelweiss ETF - Nifty 50, Edelweiss ETF - Nifty 50 and Edelweiss ETF - Nifty 100 Quality 30.
- Eligible Investor:** This Facility is only available to Individual investors including NRIs (except minor) subject to various conditions stated in the Scheme Information Document of the respective Schemes.
- Options:** Investors have the option to choose amongst following two options under the Facility:
 - Auto Option:** Under this Option, investor can invest in a pre-defined asset allocation between select open ended debt and equity schemes of the fund. The asset allocation will be as per the age of the investor at the time of initial investment. Further, the investment portfolio/asset allocation will auto-rebalance between the chosen open ended debt and equity schemes at an interval of every 5 years starting from the age of 40 years of the investor. However, the first rebalancing shall trigger only on the completion of the 4th year from the date of initial investment and, accordingly, subsequent slab of rebalancing shall be applicable. Asset allocation under the Auto Option shall be as follows:

Age	Allocation in Equity Scheme (%)	Allocation in Fixed Income Scheme (%)	Auto Rebalancing the corpus
Upto 30	80	20	
31	79	21	
32	78	22	
33	77	23	
34	76	24	
35	75	25	
36	74	26	
37	73	27	
38	72	28	
39	71	29	
40	70	30	70% Equity 30% Fixed Income
41	69	31	
42	68	32	
43	67	33	
44	66	34	
45	35	35	65% Equity 35% Fixed Income

Age	Allocation in Equity Scheme (%)	Allocation in Fixed Income Scheme (%)	Auto Rebalancing the corpus
45	65	35	
46	64	36	
47	63	37	
48	62	38	
49	61	39	
50	60	40	60% Equity 40% Fixed Income
51	59	41	
52	58	42	
53	57	43	
54	56	44	
55	55	45	55% Equity 45% Fixed Income
56	54	46	
57	53	47	
58	52	48	
59	51	49	
60	50	50	50% Equity 50% Fixed Income

Note : Under Auto Option the asset allocation will remain static till investor completes 30 years of age.

b) My Custom Option: Under this Option, the investor has the choice to enter his/her current age and define the desired asset allocation between open ended debt and equity schemes in which he/she wish to invest during the tenure of the Facility. The investor has to also specify the total tenure of the Facility at the time of initial investment, however, the minimum investment period under this Facility is 5 years from the date of initial investment. Thus, the asset allocation will gradually change over the tenure of the Facility as per investor's selection and defined formula which is as follows -

$$\text{Yearly fall in equity allocation} = \frac{\text{Starting Year Equity Allocation} - \text{End Year Equity Allocation}}{\text{Tenure of SIPs in years}}$$

4. Default Option: If investor fails to select between the 'Auto Option' or 'My Custom Option', the 'Auto Option' shall be considered as Default Option under this Facility. All investment shall be in the Growth Option of the respective Scheme.

5. Minimum Age: Minimum age of investor to opt for this Facility is 18 years.

6. Change in asset allocation: Change in asset allocation will be carried out on the basis of Date of Birth of the investor. Accordingly, the change in asset allocation will be triggered on 1st Business Day of the Birth Month. Under Auto Option, First-In-First-Out (FIFO) method shall be used for rebalancing purposes.

7. Minimum Investment / Frequency / Minimum Installment under the Facility shall be as follows:

a. Auto Option

Minimum Investment Amount	Frequency	Minimum no. of Investments
Rs.2500	Monthly	60
Rs.6000	Quarterly	20

b. My Custom Option

Equity Allocation	Minimum Monthly Investment	No. of Installments	Minimum Quarterly Investment	No. of Installments
Below 5%	Not Allowed	-	Not Allowed	-
5% - 10%	Rs.10,000	60	Rs.10,000	20
10% - 25%	Rs.5,000	60	Rs.6,000	20
25% - 75%	Rs.2,000	60	Rs.6,000	20
75% - 90%	Rs.5,000	60	Rs.6,000	20
90% - 95%	Rs.10,000	60	Rs.6,000	20
Above 95%	Not Allowed	-	Not Allowed	-

Note : Default Frequency shall be Monthly under both the Options

8. First time investors in this Facility will be required to submit the 'Retirement Plan - Investment Form' along with a cheque in the name of Edelweiss Retirement Plan.

9. This Facility cannot be opted under the existing investments. Investors who wish to avail this Facility will have to start fresh SIP(s) under a new folio number.

10. This Facility will not be available to investors/unit holders who opt to hold the units in demat mode.

11. Registration under the Facility will be completed within 30 days from the date of submission of the relevant Forms.

12. Any request for discontinuing the Facility shall be submitted 10 working days prior to the next SIP installment date. Further, post processing of the redemption / switch-out / discontinuation, the Facility shall be cancelled along with the SIP.

The Trustee/AMC reserves the right to change/modify the provisions mentioned in the above Facility. Pursuant to the above, necessary changes will be carried out at the relevant sections in the SAI/SID/KIM of the Eligible Schemes of the Fund. All other provisions and terms and conditions of the Schemes shall remain unchanged.

This addendum shall form an integral part of the SAI / SID / KIM of the Scheme (s) of the Fund, as amended from time to time.

For Edelweiss Asset Management Limited
(Investment Manager to Edelweiss Mutual Fund)
Sd/-
Place: Mumbai
Date: June 11, 2019
Radhika Gupta
Chief Executive Officer

For more information please contact:
Edelweiss Asset Management Limited (Investment Manager to Edelweiss Mutual Fund)
CIN: U65991MH2007PLC173409
Registered Office: Edelweiss House, Off C.S.T. Road, Kalina, Mumbai - 400098
Corporate Office : 801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098
Tel No: -022 4093 3400 / 4097 9821, Toll Free No. 1800 425 0000 (MTNL/BSNL), Non Toll Free No. 91 40 23001181,
Fax: 022 4093 3401 / 4093 3402 / 4093 3403 | Website: www.edelweissmf.com

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



विवा होम फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २रा मजला, ठाकूर आँकेड, रेल्वे स्टेशन समोर, विरार (पश्चिम), जिल्हा पालघर.

विवा व विक्रीकरिता जाहीर सूचना

सिस्कुएटायग्रेशन अँड रिस्कन्ट्रोल ऑफ फिनान्सियल असेट्स् अँड एनफोर्समेंट ऑफ सिस्कुएटि इंटरॅस्ट अँड २००१ चा कलम १३(४) नुसार विवा होम फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकाऱ्याच्या ताब्यात असलेली खालील स्थायर मालमत्तेची जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे जेथे आहे या तत्त्वावर खरेदी करण्याकरिता जनात/इच्छुक बोलितारांकडून मोहोरबंद निविदा/निविदा मागविण्यात येत आहे.

कर्जदार/सहकर्जदार/जामिनदाराचे नाव	मागणी मूल्य दिनांक व रकम	स्थायर मालमत्तेचे वर्णन	आरक्षित मूल्य (रुपये बावीस श्रोम फक्त)	इसारा रकम
(विरार शाखेचे अर्ज क्र. ०००२१३)	२५.०२.२०१९ रु.२०,९४,५७१/- (रुपये बावीस लाख चोऱ्याणव हजार पाचशे एकाहत्तर फक्त)	प्लॅट क्र.३०१, ३रा मजला, क्षेत्रफळ ३८८.२५ चौ.फु. (कार्पेट क्षेत्र), ३६.०८ चौ.मी., इमारत क्र.८, डी विंग, टाईप ए१, सतकूट, अमृत रेसिडेन्सी म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्स, सारावली, गाव सारावली, बोईसर-४०१५०१, जिह्ला पालघर.	२२,००,०००/- (रुपये बावीस श्रोम फक्त)	१,२०,०००/- (रुपये दोन लाख बावीस हजार फक्त)
(विरार शाखेचे अर्ज क्र. ०००२१४)	२५.०१.२०१९ रु.३२,९०,८४४/- (रुपये बत्तीस लाख नव्वद हजार आठशे चोपन्न फक्त)	प्लॅट क्र.डी/१०३१, १३वा मजला, क्षेत्रफळ ३०९ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, डी विंग, इमारत क्र.३, व्हीस, म्गोबल अरेन म्हणून ज्ञात प्रकल्प, जमीन नॉन एस. क्र.४५ (जुना एस. क्र.२३४), एच.क्र.४५, नॉन एस. क्र.४५ (जुना एस. क्र.२३४), एच.क्र.६, नॉन एस. क्र.४५ (जुना एस. क्र.२३४), एच.क्र.८, गाव तिवरी, ता. वार्ड, जि. पालघर.	२७,००,०००/- (रुपये सत्तावीस लाख फक्त)	१,७०,०००/- (रुपये दोन लाख सत्तर हजार फक्त)

- लिवाव जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर केला जाईल आणि बँकेला अज्ञात मालमत्तेवरील कोणतेही अधिभार, स्थिती किंवा अन्य इतर बाबीकरिता बँक जबाबदार असणार नाही.
- प्रत्येक लॉटकरिता वेगवेगळे निविदा/प्रस्ताव (मोहोरबंद) सादर करावात.
- आरक्षित मुल्यापेक्षा कमी मुल्याची निविदा विचारात घेतली जाणार नाही.
- निविदा/प्रस्ताव सादर/उघडण्याचे ठिकाण: विवा होम फायनान्स लिमिटेड-विधी विभाग, विरार (प.), जिह्ला पालघर.
- दस्तावेज, सोसायटी/महसूल विभागाचे हस्तांतरण शुल्क, अंभिएस्टांकन मुद्रांक शुल्क, हमी निबंधकाकडे लागू असलेले नोंदणी शुल्क आणि अन्य इतर देयकेकरिता असलेला अधिभार खरेदीदारास भरावे लागेल आणि खरेदीदारास अन्य इतर सर्व हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावे लागतील.
- कोणतेही कारण न दर्शविता काही किंवा सर्व निविदा नाकारण्याचा अधिकार आणि/किंवा निविदा उघडण्याची किंवा विक्री निश्चितीची तारीख व वेळ पुढे बदलण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्याकडे आहे.
- तारणकर्ता/कर्जदार/संयुक्त कर्जदार हे भावी बोलिवार/प्रस्तावकर्ता आणु शकतात आणि दिनांक ०६.०७.२०१९ रोजी स.११.३० वा. प्रस्ताव उघडण्याच्या वेळी उपस्थित राहू शकतात.
- यशस्वी बोलिवाराने बोलो उघडण्याच्या त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी त्वरीत बोलो रकमेच्या २५% रकम (१०% इटरेटवह) जमा करावी, जर रकम घनादेशात जमा केल्यास उर्वरित बोलो रकमेच्या १५% रकम जम केली जाईल आणि इतडे रकमसुद्धा जम केली जाईल.
- निविदा उघडण्याच्या तारखेपुढील १५ दिवसांत उर्वरित ७५% रकम जमा करावी.
- जर प्रस्ताव उघडण्याच्या तारखेपुढील १५ दिवसांत यशस्वी बोलिवाराने बोलो रकमेच्या ७५% रकम जमा करण्यात कसूर केल्यास पुर्व जमा केलेली सर्व रकम जम केली जाईल.

सफायसी कायद्याच्या नियम ८(६) अन्वये वैधानिक सूचना

सफायसी कायदा २००२ चे नियम ८(६) अन्वये उपरोक्त कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार/हमीदार यांना येथे जाहीर सूचना देण्यात येत आहे की, जर त्यांनी संपुर्ण पध्दतीची रकम जमा न केल्यास वर नमुद तारखेला प्रतिभूत मालमत्तेचे विक्रीकरिता सर्वसामान्य जनतेकडून मोहोरबंद निविदा मागवून विक्री संचालित केली जाईल.

तुम्हा कर्जदाराना येथे सूचना देण्यात येत आहे की, विक्रीकरिताच्या निश्चित तारखेपूर्वी वर नमुद रकम सुद्धी जमा करावी. अन्यथा मालमत्तेची विक्री केली जाईल आणि उर्वरित रकम, काही असल्यास, तुमच्याकडून व्याज व शुल्कांसह वसूल केली जाईल.

सही/-
(प्राधिकृत अधिकारी)
इंद्रजीत यु. आडे
विवा होम फायनान्स लिमिटेडकरिता

दिनांक : ११.०६.२०१९
ठिकाण : विरार, जिह्ला पालघर

Regional Office - 1, 2nd Floor, Maker Towers-E, Cuffe Parade, Mumbai - 400005

To,
Sri Ashish C Salian, Emp. No. 550479
Clerk (U/s)

Syndicate Bank - Kopar Khairane Branch, MUMBAI
Sub: CHARGE SHEET

That you were working as Clerk at our Kopar Khairane Branch since 06.02.2017 until you were placed under suspension vide proceeding No.07/SUSP/HRD:IRD(VJ)/2018 dated 20.07.2018. While working as cashier, it has been alleged against you as under:-

It is revealed that on 03.07.2018, the cash officer Smt. Pnaki P. Jena and Jt. Custodian Smt. Chinatala Divya Lakshmi noticed that there were shortage of cash to the tune of Rs. 50000/- (ie., 95 pieces of Rs. 500 notes in 20 packets instead of 100 pieces). On discreet enquiry by the above Officials, it is revealed that in order to tally the said shortage of cash of Rs. 50000/-, you have adjusted the same amount by debiting the OD account of M/s Ashoka Electricals 5499/140/92 for Rs. 50000/- without having any cheques and also without any permission/mandatory from account holder. You have debited the said account with Rs. 20000/- (ie., 40 pieces of Rs. 10000/- i.e., within your teller limits in order to conceal the fact. However, these transactions are not permitted by branch officers and reversed. Then you have approached one customer of the Branch viz., Mr. Rajesh Thyagi CEO of M/s.Lakshita Chemicals and obtained cash to the tune of Rs.50000/- from him and adjusted the shortage amount of Rs.50000/- and tallied the cash on 03.07.2018.

On the same day i.e. 03/07/2018, you have debited OD account of M/s Ashoka Electricals 5499/140/92 for Rs. 10000/- without having any cheques and permission from account holder. The transaction was neither reversed nor reported anywhere. Thus you have derived pecuniary benefits. It is also revealed that earlier on 30/06/2018 you have debited the account of M/s Ashoka Electricals for Rs. 20000/- twice. The total amount Rs. 40000/- was deposited to the captioned account on 02/07/2018 by you. For these transactions relevant vouchers are not available in the Branch.

It is also revealed from the FMR-1 submitted by the Branch that you have also misappropriated the customers money/fund as follows:-

- 1) You have transferred Rs. 6000/- from SB account no 5463/202/583 of Smt. Chandrabhaga D. Sonsake to your own OD account no. 5087/129/2091 on 17/10/2017 without any cheque/ withdrawal slip signed by account holder.
- 2) As per the latest guidelines, while opening new account, the initial amount deposited by the account holder is to be deposited in 281830101 "Back office Recon GL" by generating recon serial number. The same recon number is to be used for initial deposit of amount captioned GL. Once the account gets activated by back office system will automatically transfer the initial cash deposit to captioned CASA account. However, you have not accounted the initial cash deposit received for opening of new accounts to the aforesaid GL head. Total amount involved is Rs. 15000/- The details are as follows:-

Sl. No.	Account Number	Name of Account Holder	Account Opening Date	Amount Deposited (In Rs.)	Remarks
1	5499/260/541	Laxmi Kiran Choudhary	04/07/2018	1000	Account opened but cash not deposited
2	5499/260/69	Minoti Dilip Kumar	03/07/2018	1000	Account opened but cash not deposited
3	5499/260/537	Sandip Suresh Menon	NA	1000	Account not opened customer deposited cash on 03/07/2018
4	5499/214/146	Nandi Devi Kholia	21.07.2018	5000	Account not opened customer deposited cash on 03/07/2018
5	5499/231/610	Drishti Rajesh Gohil	30/06/2018	1000	Account opened but cash not deposited
6	5499/261/923	Shanamma Birajdar	23/07/2018	500	Initial deposit of Rs. 500/- not deposited
7	5499/101/652	M/s SSP Enterprises	29/06/2018	5500	Initial deposit of Rs. 5500/- not deposited in the account.
Total Amount				15000	

Thus you have misappropriated Rs.15000/- received from the customers as initial deposit for opening new accounts and thereby derived pecuniary benefits. The same modus of operandi was followed by you and initial deposit amount given by account holders Smt. Shanamma Birajdar and M/s SSP enterprises amounting to Rs. 6000/- was also siphoned off by you.

On random verification of slip bundles, account transactions few suspicious transactions are observed in your and other few accounts where you have not prepared/ deposited any transaction vouchers amounting to Rs. 179775.57 as furnished here below. These transactions are initiated in the system by you.

Sl. No.	Date	Account number	Dr / Cr	Amount In Rs.	Remarks
1	17-10-2017	5463/202/583	Dr	6000	Withdrawal slips /cheque not available.
2	02-12-2017	5087/129/2091	Dr	15	Withdrawal slips /cheque not available.
3	22-12-2017	5087/129/2091	Dr	600	Withdrawal slips /cheque not available.
4	03-03-2018	5087/129/2091	Dr	150	Withdrawal slips /cheque not available.
5	09-03-2018	5087/129/2091	Dr	1300	Withdrawal slips /cheque not available.
6	08-05-2018	5087/129/2091	Dr	1000	Withdrawal slips /cheque not available.
7	09-05-2018	5087/129/2091	Dr	200	Withdrawal slips /cheque not available.
8	09-05-2018	5087/129/2091	Dr	0.57	Withdrawal slips /cheque not available.
9	11-05-2018	5087/129/2091	Dr	500	Withdrawal slips /cheque not available.
10	11-05-2018	5087/129/2091	Dr	10	Withdrawal slips /cheque not available.
11	29-06-2018	5087/129/2091	Dr	10000	Withdrawal slips /cheque not available.
12	29-06-2018	5087/129/2091	Dr	10000	Withdrawal slips /cheque not available.
13	29-06-2018	5087/129/2091	Cr	10000	Credit slip not available
14	30-06-2018	5499/140/92	Dr	20000	Withdrawal slips /cheque not available.
15	30-06-2018	5499/140/92	Dr	20000	Withdrawal slips /cheque not available.
16	02-07-2018	5499/140/92	Cr	20000	Credit slip not available
17	02-07-2018	5499/140/92	Cr	20000	Credit slip not available
18	03-07-2018	5499/140/92	Cr	10000	Withdrawal slips /cheque not available.
19	03-07-2018	5499/140/92	Dr	20000	Withdrawal slips /cheque not available.
20	03-07-2018	5499/140/92	Dr	20000	These transactions are reversed by the teller but slips are not available.
21	03-07-2018	5499/140/92	Dr	10000	These transactions are reversed by the teller but slips are not available.
Total Amount				179775.57	

Random verification of single lock, double lock, revealed that on 22/03/2018, Rs. 60000/- were accounted as late payment against OD account no 5087/129/2091 (withdrawal slip no 523214). The OD limit sanctioned for the captioned account is Rs. 2.20 lakh whereas the balance observed on 22/03/2018 was 219929/- . The account was not having sufficient balance on the very day.

The following lapses are observed on your part in the above matter:-

- 1) You have transferred the funds from the customers account without their mandatory/letter thereby misappropriated the funds of the customers and derived pecuniary benefits.
- 2) You have received initial cash from the customer for opening the new account and without depositing the same in the concerned account, you have misappropriated the same and derived pecuniary benefits.
- 3) You have failed to prepare and keep on record the necessary vouchers for the transactions entered by you.
- 4) You had financial dealings/transactions with customers which is against the stipulated guidelines.
- 5) By your above acts, you have exposed the Bank to financial loss to the tune of Rs.31000/- and also likely to involve the Bank to financial loss.

The above acts on your part are highly objectionable and amount to gross misconduct under the provisions of Bipartite Settlement/Memorandum of Settlement dated 10.04.2002. You are therefore charged with committing Gross misconduct of "doing acts prejudicial to the interest of the Bank and negligence involving financial loss and also likely to involve the bank to serious loss" vide Cl. No. 5 (j) of Bipartite Settlement/MOS dated 10.04.2002.

You are, therefore, advised to submit your written statement of defence in the matter, if any within 07 days from the date of publication of this charge-sheet failing which the matter will be proceeded further on its merits. Please note that you will continue to be under suspension until further orders.

The above chargesheet dated 14.01.2019 has been sent to you by RPAD and Speed Post to your addresses available on the records of the Bank which were returned undelivered. If you desire, you may collect the original of this chargesheet along with related documents from the undersigned.

Yours faithfully,
Sd/-
REGIONAL MANAGER/ DISCIPLINARY AUTHORITY

एस एच केळकर अँड कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: देवकण मनान, ३६, मालदस रोड, मुंबई-४०००८०
कार्पोरेट कार्यालय: लाल बहादूर शाही मार्ग, मुंबई (५), मुंबई-४०००८०
सीआयएफ: एल४४९९९९एमएच१९५५पीएलसी००९५९३
दूर.क्र.:+९१-२२-२१६४९१६३, फॅक्स: +९१-२२-२१६४९७६६
वेबसाईट: www.keva.co.in ई-मेल: investors@keva.co.in

सदस्यांना टपाल मतदानाची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११० सहाविचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २२ (अमलातील वेळेकरिता कोणतेही वैधानिक फेरबदल किंवा पुनःअस्तित्त्वसह) तसेच सिस्कुएटिज सहायोगीदारांकडे नोंद ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर (रिक्वयरेमेंट्स्) रेग्युलेशन्स २०१५ आणि इतर लागू कायदा व अधिनियमानुसार ई-वॉटिंगसह टपाल मतदानाने खालील विशेष उदाचकारिता एस एच केळकर अँड कंपनी लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची मान्यता घेण्यात येणार आहे.

बाव क्र.	ठराव	वर्णन
१		कंपनी कायदा २०१३ च्या कलम १८६ अन्वये व्यक्ती/कोर्पोरेट संस्था यांना कर्ज देण्यासंदर्भात प्रतीभूती तरतुद किंवा हमी देणे आणि गुंतवणूक करणे/कर्ज वित्तातीर करणे याकरिता उपलब्ध मर्यादित वाढ करण्यास मान्यता देणे.
२	सर्वसाधारण	सिस्कुएटिज अँड एक्सचेंज नोंद ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर (रिक्वयरेमेंट्स्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २३ अन्वये रॉबर्टी देण्यासह साहित्यसंबंधी पक्षकार व्यवहारास मान्यता देणे.
३	विशेष	सिस्कुएटिज अँड एक्सचेंज नोंद ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर (रिक्वयरेमेंट्स्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम १०(६)(इ) अन्वये विहित मर्यादित प्रवर्तक समूहाचे सदस्य किंवा प्रवर्तक असलेले कार्यकारी संचालकांना वेतनश्रेणी देण्यास मान्यता देणे.
४	विशेष	मंडळाचे अध्यक्ष व ना-कार्यकारी संचालक श्री. रमेश वझे (डीआयएफ:००५०१७५९२) यांच्या पुनःपदास मान्यता देणे आणि त्यांना कमिशन देणे.

शुक्रवार, दिनांक ०७ जून, २०१९ रोजी डिवाय्झिटीद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात/सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्या कंपनीच्या सर्व सदस्यांना स्पष्टीकरण अहवाल व टपाल मतदानपत्रिकासह टपाल मतदानाची सूचना वितरणार्थी अर्थात (अ) ज्या सदस्यांचे ई-मेल डिवाय्झिटी सहायोगीदारांकडे नोंद आहेत त्यांना विद्युत पद्धतीने मेलमार्फत आणि (ब) ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्या सदस्यांना स्वतःचा लिखितले पत्रांक शुभक भेदलेल्या प्रसिदाद लिफाफेसह वास्तविक पद्धतीने पाठवण्याची प्रक्रिया कंपनीने मंडळावर, दिनांक ११ जून, २०१९ रोजी पूर्ण केली आहे. सदर नोंद तारखेला अर्थात शुक्रवार, ०७ जून, २०१९ रोजी एखादी व्यक्ती सदस्य नसल्यास त्यांनी सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

त्यांच्या सर्व सदस्यांना ई-वॉटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने सेन्ट्रल डिवाय्झिटी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) सी सेवा नियुक्त केली आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, टपाल मतदान व ई-वॉटिंगमदतान बुधवार, १२ जून, २०१९ रोजी स. ९.०० वा. प्रारंभ होईल आणि शुक्रवार, १२ जुलै, २०१९ रोजी सायं. ५.०० वा. समाप्त होईल.

टपाल मतदान व ई-वॉटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरीत्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. एस. अनंता अँड वेद एलएलपी, कंपनी सचिव, मुंबईचे पदसिद्ध भागीदार श्री. सचिन शर्मा (सदस्यत्व क्रमांक ४६९००/सीपी क्र.२०४२३) यांची नियुक्ती केली आहे.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, पूर्णापणे भरलेले व स्वाक्षरी केलेले टपाल मतदानपत्रिका तपासनिस यांच्याकडे शुक्रवार, दि.१२ जुलै, २०१९ रोजी कार्यालयीन वेळ समाप्तीपुर्वी (अर्थात सायं.५.००वा. किंवा त्यापुर्वी) सादर करावे. शुक्रवार, दि.१२ जुलै, २०१९ रोजी सायं.५.००वा. नंतर सदस्यांकडून प्राप्त मत, टपाल मतदानाने किंवा ई-वॉटिंगमदतान प्राप्त झाले तर ते वैध म्हणून समजले जाणार नाही.

ज्या सदस्यांना टपाल मतदानपत्रिका मिळाल्या नसतील त्यांनी investors@keva.co.in वर ई-मेल करवा किंवा कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी यांच्याकडे अर्ज करून दुय्यम टपाल मतदानपत्रिका प्राप्त करून घ्यावी. टपाल मतदान सूचना व टपाल मतदानपत्रिका कंपनीच्या www.keva.co.in वेबसाईटवरून सुद्धा डाऊनलोड करता येईल.

टपाल मतदानाचा निकाल (घोषनासमांच्या अहवालामह) शनिवार, दिनांक ३ जुलै, २०१९ रोजी किंवा त्यापुर्वी तयार केला जाईल आणि कंपनीच्या www.keva.co.in व सीएव्हीएसएलच्या evotingindia.com वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेडकडे कळविता जाईल.

टपाल मतदान किंवा ई-वॉटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी खालील स्वाक्षरीकरिता investors@keva.co.in वर कळवावे किंवा त्यांना एस एच केळकर अँड कंपनी लिमिटेड, लाल बहादूर शाही मार्ग, मुंबई-४०००८०, महाराष्ट्र, भारत येथे लेखी कळवावे.

एस एच केळकर अँड कंपनी लिमिटेडकरिता
सही/-
दिशि चंद्रात्रे
कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई
दिनांक: ११ जून, २०१९

मुंबई इमारत दुरस्ती आणि पुनर्रचना मंडळ

(म्हाडा विभागीय घटक)

ई-निविदा सूचना

कार्यकारी अधिकाऱ्या, सी-१ विभाग, मुंबईदुब पु मंडळ, ए-६६, दादरकर कॅम्पाऊड, ताडवेंद, मुंबई-३७ यांच्या कार्यालयमार्फत खालील दर्शविलेल्या उपकरणात इमारतीच्या दुरस्ती कामाकरिता म्हाडा/मुं.म.प./सा.भां. विभाग/कें.सा.भां.वि./रेल्वे/बीपीटी, अथवा कोणतेही सरकारी किंवा निमसरकारी विभाग यांचेकडे योग्य त्या गांवाच्या नोंदणीकृत व पात्र कंत्राटदारांकडून खालील कामाच्या मोहोरबंद बी-१ (टॅक्नारी दर) ई-निविदा मागविण्यात येत आहेत.

अ. क्र.	कामाचे नाव	निविदा रकम (रुपये)	इसारा रकम (रुपये) (५०%)	सुरक्षा अनामत रकम (रुपये) (२%) (५०% सुरवातीला व नंतर ५०% रकम देयकातून)	निविदा शुल्क रकम (रुपये)	नोंदणी	मुदत
१	२	३	४	५	६	७	८
१	इ.क्र.९९-५०३, मुंबादेवी रोड, (मंडळ निधी)	रु. २८,६८,४७९/-	२८,६८,४७९/-	रु.५८,०००/-	रु. १६०/-	वर्ग-५अ-आणि वरील	१८ महिने पावसाळाघरून
२	इ.क्र.१०१-११५, बारा इंगम रोड (मंडळ निधी) (प्रशासकीय मान्यतेच्या अधिन राहून)	रु. १७,७९,३३६/-	१७,७९३३/-	रु.३६,०००/-	रु. १६०/-	वर्ग-५अ-आणि वरील	१८ महिने पावसाळाघरून
३	इ.क्र.६५-७५, तिसरा बोईनाडा (मंडळ निधी)	रु. ९,३३,१२६/-	९,३३२/-	रु.१९,०००/-	रु. १६०/-	वर्ग-७ आणि वरील	१२ महिने पावसाळाघरून
४	इ.क्र.८८-९०, चिपन ब्रूअर स्ट्रीट (मंडळ निधी)	रु. ९,०९,९०८/-	९,०९९/-	रु.१९,०००/-	रु. १६०/-	वर्ग-७ आणि वरील	१२ महिने पावसाळाघरून
५	इ.क्र.२१०-२१४, पांजरपोळ लेम/१,२,३,४, गुलेश्वर चाळ (अजिंक इमारत) (मंडळ निधी)	रु. ८,४६,७८८/-	८,४६८/-	रु.१०,०००/-	रु. १६०/-	वर्ग-७ आणि वरील	१२ महिने पावसाळाघरून
६	इ.क्र.३७ सी, तिसरा, पांजरपोळ (आमदार निधी)	रु. ७,६३,७५६/-	७,६३८/-	रु.१६,०००/-	रु. १६०/-	वर्ग-८ आणि वरील	१२ महिने पावसाळाघरून
७	इ.क्र.५४-५४अ, ५४बी, अली उमर स्ट्रीट, (मंडळ निधी) (प्रशासकीय मान्यतेच्या अधिन राहून)	रु. ६,३२,१६२/-	६,३२२/-	रु.१३,०००/-	रु. १६०/-	वर्ग-७ आणि वरील	१२ महिने पावसाळाघरून
८	इ.क्र.२०, अली उमर स्ट्रीट (मंडळ निधी)	रु. ५,१५,४९५/-	५,१५५/-	रु.१५,०००/-	रु. १६०/-	वर्ग-७ आणि वरील	१२ महिने पावसाळाघरून
९	इ.क्र.३७-३७अ-३९, काशी स्ट्रीट, (मंडळ निधी)	रु. ४,६१,७५८/-	४,६१८/-	रु.१०,०००/-	रु. १६०/-	वर्ग-८ आणि वरील	१२ महिने पावसाळाघरून
१०	इ.क्र.१८, अली उमर स्ट्रीट, (मंडळ निधी)	रु. ३,९५,७					